



हवामान आधारीत कृषि सल्ला

ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र,
डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार



दूरध्वनी : ०२५६४ २६०५४४/९६५७३२३३३४

ईमेल: kvk_ndb@yahoo.com

५७) हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला समितीची साप्ताहिक बैठक दि. १६/१०/२०२०

जिल्हा : नंदुरबार

मागील आठवड्यातील हवामान (०९/१०/२०२० ते १५/१०/२०२०)							हवामान घटक	पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज (१७/१०/२०२० ते २१/१०/२०२०)				
०९	१०	११	१२	१३	१४	१५	दिनांक	१७	१८	१९	२०	२१
							पाऊस (मिमी)	२८	६०	२६	३२	३४
							कमाल तापमान (अं.से.)	३३	३२	३२	३२	३२
							किमान तापमान (अं.से.)	२४	२५	२४	२४	२४
							ढग स्थिती (आकाश)	ढगाळ	ढगाळ	ढगाळ	ढगाळ	ढगाळ
							सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	८४	८९	८९	९०	८९
							दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	५३	५८	६४	६५	६७
							वाऱ्याचा वेग (किमी/तास)	०३	१०	०७	०८	०७

हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला

पीक	अवस्था	कृषी हवामान विषयक सल्ला
हवामान अंदाज सारांश		<ul style="list-style-type: none">❖ प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवसात जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.❖ विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार दि. १८ ते २४ ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.❖ हवामान इशारा: दि. १७, १९ आणि २० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला		<ul style="list-style-type: none">❖ वादळी वारे आणि विजेपासून संरक्षणासाठी दामिनी ॲप (DAMINI App) चा वापर करावा.❖ काढणी केलेली खरीप पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.❖ शेतात पाणी साचू न देता अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.❖ पिकांना पाणी, खते देताना, कोळपणी तसेच इतर शेतात कामे करताना आणि कीटनाशक, तणनाशक फवारणी करताना पुढील हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. फवारणी वारा शांत असताना करावी.❖ फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा. सर्व पिके वेळेवर आंतरमशागत करून तणविरहीत ठेवा. किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये वेळेवर पीक संरक्षण करावे.
संदेश		<ul style="list-style-type: none">➢ पावसाची शक्यता असल्याने पिकाची लवकरात लवकर काढणी करावी आणि काढलेले पिक करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
कापूस	फुलधारणा ते बोंड वाढीची अवस्था ते	<ul style="list-style-type: none">➢ पावसाची शक्यता असल्याने बोंडे फुटलेल्या कापूस पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.



हवामान आधारीत कृषि सल्ला

ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र,
डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार



दूरध्वनी : ०२५६४ २६०५४४/९६५७३२३३३४

ईमेल: kvk_ndb@yahoo.com

	वेचणी	<ul style="list-style-type: none">➤ शेतात पाणी साचू न देता अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.➤ शेतातील अंदाजे ३० ते ३५ टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी, त्यानंतर साधारणपणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेचण्या कराव्यात.➤ कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले, कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा, वाळलेली पाने कपाशीला चिकटत नाहीत.➤ कापूस वेचतांना चांगला कापूस प्रथम वेचावा नंतर पिवळसर रंग असलेला व किडका कापूस वेगळा वेचावा. प्रत्येक जातीचा कापूस वेगळा साठवावा, वेचल्यानंतर कापूस ३-४ दिवस उन्हात वाळवून स्वच्छ व कोरड्या जागी साठवावा.
सोयाबीन	पक्कता अवस्था	<ul style="list-style-type: none">➤ पावसाची शक्यता असल्याने सोयाबीन पिकाची लवकरात लवकर काढणी आणि काढलेले सोयाबीन पिक करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.➤ शेंगा पिवळ्या पडून पक्क होताच लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कापणीनंतर पिकाचे छोटे-छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यावेत. शेंगांच्या टरफलातील, काडातील व दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होण्यास त्यामुळे मदत होते.➤ चांगल्या पद्धतीने वाळवणी झाल्यानंतर कापलेले पिक ताडपत्री / सिमेंटच्या खळ्यावर पसरवून त्यावर मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.➤ फवारणी झाल्यानंतर पुन्हा एकदा उन्हात सुकवून घ्यावे. त्यानंतर शेंगासह काडाचा ढीग करावा. असे केल्याने शेंगांच्या टरफलावर किंवा काडावर बुरशीच्या झालेल्या प्रादुर्भावाचा वेळीच बंदोबस्त होतो. साठवणुकीदरम्यान शेंगातील बियांवर होणारा संभाव्य प्रादुर्भाव टाळून पिकाची गुणात्मक प्रतवारी टिकविण्यास त्यामुळे मदत होते.
तूर	फांद्या वाढीची ते फुले येण्याची अवस्था	<ul style="list-style-type: none">➤ पावसाची उघडीप पाहून लवकर येणाऱ्या वाणावरील फुलकळी व शेंगांच्या संरक्षणासाठी, क्लोरअॅण्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
मका	काढणी	<ul style="list-style-type: none">➤ पावसाची शक्यता असल्याने पिकाची लवकरात लवकर काढणी करावी आणि काढलेले पिक सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.➤ मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यानंतर कणसाची काढणी करावी. नंतर उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे नुकसान होणार नाही.➤ त्यानंतर कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या साह्याने कणसातील दाणे वेगळे करावेत.
खरीप ज्वारी	काढणी	<ul style="list-style-type: none">➤ पावसाची शक्यता असल्याने पिकाची लवकरात लवकर काढणी करावी आणि काढलेले पिक सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.➤ ज्वारीच्या कणसाचा दांडा पिवळा आणि कणसाच्या खालच्या भागातील दाणे टणक झाल्यावर पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
गहू	पेरणी	<ul style="list-style-type: none">➤ गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा.



हवामान आधारीत कृषि सल्ला

ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र,
डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार



दूरध्वनी : ०२५६४ २६०५४४/९६५७३२३३३४

ईमेल: kvk_ndb@yahoo.com

		<ul style="list-style-type: none">पेरणीची वेळ - जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.
कांदा	वाढीची अवस्था	<ul style="list-style-type: none">शेतात पाणी साचू न देता अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.पावसाची उघडीप पाहून कांदा पिकावर फुलकिडे दिसून आल्यास डायमथोएट ३० % ईसी १५ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी.६ मि.ली. या किटकनाशकांच्या आलटुन पालटुन फवारण्या कराव्यात. तसेच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
लसूण	लागवड	<ul style="list-style-type: none">वाफसा पाहून लसणाची लागवड ऑक्टोबरच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात सपाट वाफ्यात १० X ७.५ X ३ सें.मी. अंतरावर करावी.लागवडीपूर्वी शेतात हेक्टरी नत्र ५० किलो, स्फुरद ५० किलो व पालाश ५० किलो द्यावे. पूर्वमशागतीचे वेळी हेक्टरी २५ टन शेणखत घालावे.लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या २० पी.पी.एम. आय.बी.ए. च्या द्रावणात एक तास भिजत ठेवून लावाव्यात
ऊस	वाढीची अवस्था	<ul style="list-style-type: none">पावसाची उघडीप पाहून लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांत आडसाली उसास फुटवे येण्यास सुरवात होते. फुटव्यांची वाढ अधिक जोमदार व्हावी म्हणून नत्रयुक्त खताचा दुसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या ४० टक्के नत्राची मात्रा (६४ किलो नत्र = १३९ किलो नीमकोटेड युरिया) द्यावी.
आंबा	वाढीची अवस्था	<ul style="list-style-type: none">पावसाची उघडीप पाहून पालवीचे तुडतुडे आणि मिज माशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी, डेल्टामेथ्रीन) २.८ इसी (०.९ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
पशूसंवर्धन	-	<ul style="list-style-type: none">रोग नियंत्रणासाठी गोठा स्वच्छ ठेवावा. रोगाचे तसेच चावणाऱ्या कीटकवर्गीय माशा, डास, गोचीड यांचे निर्मुलन पशुवैद्यकाच्या सहाय्याने करावे.वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने जनावरांना आणि कोंबड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

स्त्रोत

१) हवामान पूर्वानुमान : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई.

२) मागील हवामान :

ठिकाण : कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार

दि. : १६/१०/२०२०

स्वाक्षरीत

प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषि मौसम सेवा-जिल्हा कृषि
हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार